

RAJKUMAR FORGE LIMITED

CIN : L28910PN1990PLC056985

REGD. OFF. : OFF. NO.511 TO 513, GLOBAL SQUARE, S.NO.247, 14B, YERAWADA, PUNE - 411006
PHONE : 8956616160
EMAIL : admin@rkforge.in
WEBSITE : www.rkforging.com



RFL/SEC/2021-22/34

June 28, 2021

The DSC – CRD,
BSE Limited,
Corporate Relationship Department,
1st Floor, New Trading Wing,
Rotunda Building, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: 513369

Dear Sir / Madam,

Sub : Copy of Advertisement published in Newspaper – Audited Financial Results

Pursuant to Regulation 30 read with Schedule III of Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies/cutout of advertisement published in **Financial Express and Loksatta** newspaper(s) on June 28, 2021 for Extract of Statement of Audited Financial Results of the Company for **the quarter and year ended March 31, 2021**, which was reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on June 26, 2021.


Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,

For **RAJKUMAR FORGE LIMITED**


Satish Kadrolli
Company Secretary & Compliance Officer
M. No.: A43677



Encl : As above

Newspaper Cutting of Extract of Statement of Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2021 published on Page No.12 of Financial Express dated Monday, June 28, 2021

RAJKUMAR FORGE LIMITED					
CIN: L28910PN1990PLC056985					
REGD OFFICE : Office No. 511 To 513, Global Square, S. No. 247, 14B, Yerawada, Pune - 411 006					
Email ID: invest@rkforge.in Phone No. 8956616160 Website: www.rkforge.in					
EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS					
FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021					
(INR.in Lakhs except earnings per share)					
Sr.	Particulars	Quarter ended (31.03.2021)	Quarter ended (31.03.2020)	Year ended (31.03.2021)	Year ended (31.03.2020)
1	Total Income from Operations	969.62	1,244.15	4,061.84	5,099.38
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	84.18	126.82	439.04	558.60
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	84.18	126.82	439.04	558.60
4	Total comprehensive income for the period (Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	59.23	41.13	348.29	449.37
5	Equity share capital	1,093.94	1,093.94	1,093.94	1,093.94
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	1,891.34	1,569.59
7	Earnings per share (of Rs. 10/- each) (Not Annualized)*				
	Basic	0.63	0.38	3.27	4.18
	Diluted	0.63	0.38	3.27	4.18
Notes:-					
1) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended March 31, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular dated July 05, 2016. The full format of the said Financial Results is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.rkforge.in).					
2) The above financial results for the quarter and year ended March 31, 2021 have been subjected to the Statutory Audit by the Statutory Auditor of the Company and reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors of the Company at their meeting held on June 26, 2021.					
For Rajkumar Forge Limited					
Nitin Rajore					
Whole Time Director					
DIN : 01802633					
Place : Pune					
Date : 26-06-2021					



PUBLIC NOTICE
 We, M/s. Prime Space through its partner Mr. Anil Eknath Yelwade hereby bring to the kind notice of general public that Environment Department, Government of Maharashtra has been accorded Environmental Clearance for our commercial project at S. No. 172/1B, 172/1C, village Wakad, Tal. Mulshi, Dist. Pune vide letter dated 31st March, 2020 bearing file No. No. SIA / MH / MIS / 123159 / 2019. The copies of the clearance letter are available with Maharashtra Pollution Control Board and may also be seen on the Website of the Department of Environment, Government of Maharashtra at <http://ec.maharashtra.gov.in>
 M/s. Prime Space through its partner Mr. Anil Eknath Yelwade

Super Crop Safe Limited
 CIN: L24231GJ1987PLC009392
 Regd. Office: C-1/290, GIDC Estate, Phase I, Naroda, Ahmedabad-382330
 Phone: 079-2282907, Email: super_crop_safe@yahoo.com, Website: www.supercropsafe.com
NOTICE
 Notice is hereby given pursuant to provision of Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015, that a meeting of Board of Directors of Super Crop Safe Ltd will be held on Wednesday, 30th June, 2021 inter-alia to consider and adopt Audited financial results for Last quarter and Year ended on 31st March 2021.
 Intimation in this regard is also available on the website of the Company i.e. www.supercropsafe.com and on the website of stock exchange i.e. www.bseindia.com
 For, Super Crop Safe Ltd
 Sd/-
 Hiral Patel
 Company Secretary
 Place: Ahmedabad
 Date: May 23, 2021

NIMS FASHIONS INDIA LLP
 Before the Central Government Registrar of Companies, Mumbai
 In the matter of sub-section (3) of Section 13 of Limited Liability Partnership Act, 2008 and rule 17 of the Limited Liability Partnership Rules, 2009
 In the matter of the Limited Liability Partnership Act, 2008, Section 13 (3) AND In the matter of NIMS FASHIONS INDIA LLP having its registered office at Block No. 65-A, 3rd Floor, Evergreen Industrial Estate, Shanti Hill Lane, Off Haveli Road, Maharashtra, Mumbai-400011, Maharashtra. Petitioner. Notice is hereby given to the General Public that the LLP proposes to make a petition to Registrar of Companies, Mumbai under section 13 (3) of the Limited Liability Partnership Act, 2008 seeking permission to change its Registered office from the state of Maharashtra to the state of West Bengal. Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the LLP may deliver a cause to be delivered or send by Registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition supported by an affidavit to the Registrar of Companies, Mumbai, within 21 (twenty one) days from the date of publication of this notice with a copy to the petitioner LLP at its registered office at the address mentioned above.
 For and on behalf of
NIMS FASHIONS INDIA LLP
KRISH CHOPRA
 (Designated Partner)
 Date: 28/06/2021
 B1-396, Salt Lake City
 Place: Kolkata Sector-II, Kolkata - 700091

Union Bank of India
CREDIT RECOVERY AND LEGAL SERVICE DEPARTMENT
 Vishrantwadi Branch - Ground Floor & 1st Floor, Kasturba Co. Op. Housing Society, Opposite Shopper Orbit & Big Bazaar, Vishrantwadi, Pune - 411015
Demand Notice issued u/s. 13(2) of SARFAESIA, 2002
To, Borrower
M/s ROYAL BAKING - Survey No. 694/2, Gavhane Vasti, Dhawale Nagar, Near Laxmi Chowk, New Phase II Road, Hinjewadi, Pune 411057, Maharashtra
Proprietor : Mr. Rahul Dattatray Ghorpade - Survey No. 694/2, Prakash Nagar, Gavane Vasti, Bhosari, Pune 411039
Co Borrower & Mortgagor : Mr. Dattatray Dinkar Ghorpade - Survey No. 694/2, Prakash Nagar, Gavane Vasti, Bhosari, Pune 411039
SUB : Enforcement of Security Interest Action Notice - in connection with the credit facilities being enjoyed by account - M/s Royal Baking, with us - Classified as NPA
 We have to inform you that your Secured Over Draft account with our Vishrantwadi branch has been classified as NPA account on date 31.03.2021 pursuant to your default in making repayment of dues / interest as on 31.03.2021 a sum of **Rs. 27,00,813.36 (Rupees Twenty Seven Lakhs Eight Hundred Thirteen & Paise Thirty Six only)** is outstanding in your account as shown below :

SHIVAGRICO IMPLEMENTS LIMITED
 CIN: L28910MH1979PLC021212
 Regd. Office: A-1, Gr. Floor, Adinath Apartment 281, Tandao Road, Mumbai 400007
 (T)-91 22 2380202 / 23 Email id: shivagrigo@shivagrigo.in Website: www.shivagrigo.in
EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / YEAR ENDED 31ST MARCH, 2021
 (In terms of Regulations 47 (1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.)

PARTICULARS	Quarter ended as on 31-03-2021	Quarter ended as on 31-03-2020	Year ended as on 31-03-2021	Year ended as on 31-03-2020
Total Income from operations (Net)	1172.01	1081.84	3828.02	2540.12
Net Profit / (Loss) for the period before tax, Exceptional and / or Extra Ordinary Items	14.81	6.93	31.36	(40.65)
Net Profit / (Loss) for the period before tax, (after Exceptional and / or Extra Ordinary Items)	14.81	6.93	31.36	(40.65)
Net Profit / (Loss) for the period after tax, (after Exceptional and / or Extra Ordinary Items)	4.17	(0.38)	9.90	(44.62)
Total comprehensive income for the period	4.27	(0.38)	9.99	(53.64)
Comprising profit/ loss for the period (after tax) and other comprehensive income (after tax)				
Equity Share Capital	501.36	501.36	501.36	501.36
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of the previous year)	0	0	119.26	109.26
Earning Per Share (before extraordinary items)				
Basic:	0.08	(0.01)	0.20	(0.89)
Diluted:	0.08	(0.01)	0.20	(0.89)
Earning Per Share (after extraordinary items)				
Basic:	0.08	(0.01)	0.20	(0.89)
Diluted:	0.08	(0.01)	0.20	(0.89)

The above is an extract of the detailed format of quarterly/year Results for the period ended on 31st March, 2021 filed with the stock exchange (BSE Limited) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available in the "Investors" section of the company's website (www.shivagrigo.in) and on the stock exchange (www.bseindia.com)
 For Shivagrigo Implements Limited
 Sd/-
 Vimal Chand M Jain
 Director
 Date: 25-06-2021
 Place: Mumbai

STATE BANK OF INDIA
Station Road Branch, Halvad
POSSESSION NOTICE (immovable property under Rule 8(1))
 Notice is hereby given under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, The Bank issued demand notices on the date mentioned against account and amount stated hereinafter calling upon them to repay the amount within sixty days from the date of receipt of said notices. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers, guarantors and the public in general that the undersigned has taken the possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said Rules on the dates mentioned against account and amount below.
 The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.
 The borrower and guarantor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property. Any dealing with the property will be subject to the charge of State Bank of India for the amount and interest thereon. Detail of Property where Possession has been taken is as follow:-

Name of the Borrower	Description of the Mortgaged Properties (Movable/Immovable)	AMOUNT (as per Notice u/s 13(2))	Date of Demand Notice	Date of Possession
Borrower: Shri Rahul Dildarbal Lolada.	(Equitable Mortgage of Immovable Properties) Please mention the particulars of the immovable properties mortgaged to the Bank as stated in the Documents having reference to the mortgage documents/deeds (Schedule 'B') (Covered under Doc. No. 30112015 Dated 04.12.2015). All that piece and parcel of Plot of land admeasuring about 90.00 Sq. Mtrs. Described as Residential Plot No. 28 Partly & 91-Partly, Revenue Survey No. 1981/P, 1991/P1/P1, 203/P1, 202/P1, 203/P2, 197/1, 197/2, 1991/P2/P1 Total Admeasuring 99-75 Sq. Mtr. Nahanandham Township, Sukhpur Tal: Halvad Distt. Morva, State of Gujarat, and Bounded as under: North By: House No. 9, This wall is combine, South By: House No. 7, This wall is combine, East By: 7.50 Mtr. Road, West By: Plot No. 27 & 44	Rs. 8,85,303/- [Rupees Eight Lacs Eighty Five Thousand Nine Hundred Three Only] as on 12/11/2020	12/11/2020	12/11/2020

Date: 28/06/2021 Place: Halvad Sd/- Authorised Officer, State Bank of India

Union Bank of India
CREDIT RECOVERY AND LEGAL SERVICE DEPARTMENT
 Vishrantwadi Branch - Ground Floor & 1st Floor, Kasturba Co. Op. Housing Society, Opposite Shopper Orbit & Big Bazaar, Vishrantwadi, Pune - 411015
Demand Notice issued u/s. 13(2) of SARFAESIA, 2002
To, Borrower
M/s ROYAL BAKING - Survey No. 694/2, Gavhane Vasti, Dhawale Nagar, Near Laxmi Chowk, New Phase II Road, Hinjewadi, Pune 411057, Maharashtra
Proprietor : Mr. Rahul Dattatray Ghorpade - Survey No. 694/2, Prakash Nagar, Gavane Vasti, Bhosari, Pune 411039
Co Borrower & Mortgagor : Mr. Dattatray Dinkar Ghorpade - Survey No. 694/2, Prakash Nagar, Gavane Vasti, Bhosari, Pune 411039
SUB : Enforcement of Security Interest Action Notice - in connection with the credit facilities being enjoyed by account - M/s Royal Baking, with us - Classified as NPA
 We have to inform you that your Secured Over Draft account with our Vishrantwadi branch has been classified as NPA account on date 31.03.2021 pursuant to your default in making repayment of dues / interest as on 31.03.2021 a sum of **Rs. 27,00,813.36 (Rupees Twenty Seven Lakhs Eight Hundred Thirteen & Paise Thirty Six only)** is outstanding in your account as shown below :

Limit	Amount (in Rs.)	Amount Due (in Rs.)
Nature		
Secured Overdraft	23,00,000.00	25,58,229.36
FITL	1,34,099.00	1,42,584.00
Total	24,34,099.00	27,00,813.36

In spite of our repeated demands you have not paid any amount towards the amount outstanding in your account / accounts and you have not discharged your liabilities.
 This is therefore to call upon you in terms of section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act (SARFAESIA) 2002 to pay a sum of **Rs. 27,00,813.36 (Rs. Twenty Seven Lakhs Eight Hundred Thirteen and Paise Thirty Six only)** is outstanding in your account as shown below: together with contractual rate of interest from 01.04.2021 with monthly rests / as per terms and conditions of loan documents executed by you and discharge your liabilities in full within 60 days from the date of receipt of this notice, failing which we shall be constrained to enforce the following securities created by you in favour of the Bank by exercising any or all of the rights given under the said Act :
Land & Building - Residential belonging to Mr. Dattatray Dinkar Ghorpade, Situated at Survey No.694, Taluka - Haveli, Pune - 411039 and bounded by -
 East: Road West: Internal Lane North: Property of Mrs. Kaushalya Pabale South: Property of Mr. Jagannath Bhosale
 Please note that if you fail to remit the dues within 60 days & if Bank exercises all its rights under this act and if the dues are not fully satisfied with the sale proceeds of the secured assets, we shall be constrained to take appropriate legal action against you in a court of law / Debts Recovery Tribunal for recovery of the balance amount from you.
 You are hereby put on notice and your attention is invited to the provision of SARFAESI Act that as per Section 13 (8) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with rule 3(5) of Security Interest (Enforcement)(Amendment) Rules, 2002, you can tender the amount of dues of the secured creditor together with all costs, charges and expenses incurred by the secured creditor at any time before the date of publication of the notice for public auction or by inviting quotations or tender from public or by private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets. Please also note that if the amount of dues together with the costs, charges and expenses incurred by the secured creditor is not tendered before the date of publication of notice for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets by public auction or by inviting quotation or tender from public or private treaty as stated above, you shall not be further entitled to redeem the secured asset(s).
 You are requested to note that as per section 13 (13) of the Act, on receipt of this notice you are restrained / prevented from disposing of or dealing with the above securities except in the usual course of business without the consent of the bank. Please also note that any violation of this section entails serious consequences
 Place : Pune
 Date : 03.04.2021
 Authorized Officer
 Union Bank of India

EXPRESS Careers

यूनियन बैंक Union Bank of India
CREDIT RECOVERY AND LEGAL SERVICE DEPARTMENT
 Vishrantwadi Branch - Ground Floor & 1st Floor, Kasturba Co. Op. Housing Society, Opposite Shopper Orbit & Big Bazaar, Vishrantwadi, Pune - 411015
Demand Notice issued u/s. 13(2) of SARFAESIA, 2002
To, Borrower
Mr. VENU GOPAL REDDY,
 Survey No. 24/1, Flat No. 203, Shevanta Apartment, Dhanori, Dist - Pune - 411 015 Maharashtra
Co Borrower : Mrs. SUNITA VENUGOPAL REDDY,
 Survey No. 24/1, Flat No. 203, Shevanta Apartment, Dhanori, Dist - Pune - 411 015 Maharashtra
SUB : Enforcement of Security Interest Action Notice - in connection with the credit facilities being enjoyed by account - Mr. VENU GOPAL REDDY, with us - Classified as NPA
 We have to inform you that your Housing Loan account with our Vishrantwadi branch has been classified as NPA account on date 31.03.2021 pursuant to your default in making repayment of dues / interest as on 31.03.2021 a sum of **Rs. 10,68,278.12 (Rupees Ten Lakh Sixty Eight Thousand Two Hundred Seventy Eight & Paise Twelve only)** is outstanding in your account as shown below :

Limit	Amount (in Rs.)	Amount Due (in Rs.)
Nature		
Housing Loan	11,32,000.00	10,68,278.12
Total	11,32,000.00	10,68,278.12

In spite of our repeated demands you have not paid any amount towards the amount outstanding in your account / accounts and you have not discharged your liabilities.
 This is therefore to call upon you in terms of section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act (SARFAESIA) 2002 to pay a sum of **Rs. 10,68,278.12 (Rs. Ten Lakhs Sixty Eight Thousand Two Hundred Seventy Eight and Paise Twelve only)** is outstanding in your account as shown below: together with contractual rate of interest from 01.04.2021 with monthly rests / as per terms and conditions of loan documents executed by you and discharge your liabilities in full within 60 days from the date of receipt of this notice, failing which we shall be constrained to enforce the following securities created by you in favour of the Bank by exercising any or all of the rights given under the said Act :
Flat No. 203, 2nd Floor, in building named Shevanta Heights, Survey. No. 24/1, Dhanori, Pune - 411015 Maharashtra and bounded by -
Boundaries : East : Property of Mr. Hambir Bachhu Tingre West : Survey No.67 North : Survey No. 22 Part South : D. P. Road
 Please note that if you fail to remit the dues within 60 days & if Bank exercises all its rights under this act and if the dues are not fully satisfied with the sale proceeds of the secured assets, we shall be constrained to take appropriate legal action against you in a court of law / Debts Recovery Tribunal for recovery of the balance amount from you.
 You are hereby put on notice and your attention is invited to the provision of SARFAESI Act that as per Section 13 (8) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with rule 3(5) of Security Interest (Enforcement)(Amendment) Rules, 2002, you can tender the amount of dues of the secured creditor together with all costs, charges and expenses incurred by the secured creditor at any time before the date of publication of the notice for public auction or by inviting quotations or tender from public or by private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets. Please also note that if the amount of dues together with the costs, charges and expenses incurred by the secured creditor is not tendered before the date of publication of notice for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets by public auction or by inviting quotation or tender from public or private treaty as stated above, you shall not be further entitled to redeem the secured asset(s).
 You are requested to note that as per section 13 (13) of the Act, on receipt of this notice you are restrained / prevented from disposing of or dealing with the above securities except in the usual course of business without the consent of the bank. Please also note that any violation of this section entails serious consequences
 Place : Pune
 Date : 03.04.2021
 Authorized Officer
 Union Bank of India

EXPRESS Careers
Every Monday & Thursday in The Indian EXPRESS, The Financial Express & Loksatta
for Advt Details contact 020-67241000

RAJKUMAR FORGE LIMITED
 CIN: L28910PN1930PLC056985
 REGD OFFICE : Office No. 511 To 513, Global Square, S. No. 247, 14B, Yerawada, Pune - 411 006
 Email ID: invest@rkforge.in Phone No. 8956616160 Website: www.rkforge.in
EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021
 (INR. in Lakhs except earnings per share)

Sr.	Particulars	Quarter ended (31.03.2021)	Quarter ended (31.03.2020)	Year ended (31.03.2021)	Year ended (31.03.2020)
1	Total Income from Operations	969.62	1,244.15	4,061.84	5,099.38
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	84.18	126.82	439.04	558.60
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	84.18	126.82	439.04	558.60
4	Total comprehensive income for the period (Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	59.23	41.13	348.29	449.37
5	Equity share capital	1,093.94	1,093.94	1,093.94	1,093.94
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	1,891.34	1,569.59
7	Earnings per share (of Rs. 10/- each) (Not Annualized)*				
	Basic	0.63	0.38	3.27	4.18
	Diluted	0.63	0.38	3.27	4.18

Notes:-
 1) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended March 31, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular dated July 05, 2016. The full format of the said Financial Results is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.rkforge.in).
 2) The above financial results for the quarter and year ended March 31, 2021 have been subjected to the Statutory Audit by the Statutory Auditor of the Company and reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors of the Company at their meeting held on June 26, 2021.
 For Rajkumar Forge Limited
 Nitin Rajore
 Whole Time Director
 DIN : 01802633
 Place : Pune
 Date : 26-06-2021

SBI State Bank of India, Retail Asset Central Processing Centre -II: Tara Chambers near Mariaai Gate, Wakdewadi, Mumbai-Pune Road, Pune- 411003. Tel: (020) 25618302, Email: agmraccp2.pune@sbi.co.in
Publication of Notice regarding possession of property u/s 13(4) of SARFAESI Act, 2002
 Notice is hereby given under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 & Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, a Demand Notice was issued on the dates mentioned against each account and stated hereinafter calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice.
 The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken **Symbolic Possession** of the property described herein below in exercise of power conferred on him under section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said Act on the dates mentioned against each account.
 The Borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **STATE BANK OF INDIA** for an amount and interest thereon.
The borrower's attention is invited to provisions of sub - section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Sr. No	Name and address of the Borrower	Description of immovable property	Date of Demand Notice	Date of Symbolic Possession	Outstanding (Rs.) as on Date
1.	Mr. Dinesh Devram Gaikwad (Borrower) Mrs. Mukta Dinesh Gaikwad (Co-borrower) Flat No-403, 4th Floor, Building No-B-1, "Umang Homes", admeasuring area 448.50 sq. ft. i.e. 41.667 sq mtrs. Carpet + one covered car parking. Gat No.690 to 710, Wagholi, Taluka-Haveli, Dist-Pune.412207. Home Branch- Koregaon Bhima A/C No. 31599151605 SBI Home Loan TL	All that piece and parcel of property bearing Flat No-403, 4th Floor, Building No-B-1, "Umang Homes", admeasuring area 448.50 sq. ft. i.e. 41.667 sq mtrs. Carpet + one covered car parking. Gat No.690 to 710, Mouje Wagholi (Awhalwadi), Taluka-Haveli, Dist-Pune. and bounded as per Schedule of Agreement to sale dated 16/12/2010.	16.01.2021	24.06.2021	Rs. 7,73,523/- [Rupees Seven Lakh Seventy Three Thousand Five Hundred Twenty Three only] as on 16/01/2021 Plus further interest with incidental expenses, charges, cost etc. incurred / to be incurred.
2.	Mr. Amol Vijay Nasikkar (Borrower) Flat No-20, 1st Floor, "Sumangal Heights Sahakari Gruhrachana Sanstha Maryadi" Survey No.12, Hissa No.1/2, Wadgaon Budruk, Taluka-Haveli, District-Pune-411051. Home Branch- Khadki A/C No.36940407099 MC-SBI Home Loan A/C No.36940413581 MC-SBI Home Top-up TL A/C No.36940659977 Surksha	All that piece and parcel of property bearing Flat No-20, 1st Floor, "Sumangal Heights Sahakari Gruhrachana Sanstha Maryadi" admeasuring area 503 sq. ft. i.e. 46.75 sq. mtrs. (Built-up), Survey No.12, Hissa No.1/2, Mouje Wadgaon Budruk, Taluka-Haveli, District-Pune and bounded as per Schedule of Agreement to sale dated 28/03/2012.	08.02.2021	24.06.2021	Rs.22,50,982/- [Rupees Twenty Two Lakhs Fifty Thousand Nine Hundred Eighty Two only] as on 08/02/2021 with further interest with incidental expenses, charges, cost etc. incurred / to be incurred.

Sd/-
 Authorised Officer,
 State Bank of India RACPC-II, Pune
 Date : 28.06.2021
 Place : Pune

Newspaper Cutting of Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2021 published on Page No.8 of Loksatta Newspaper dated Monday, June 28, 2021

भोसले तपास करत आहेत.

उपाहारगृहचालकांना भरीव मदत करण्याची म्हटले आहे.

RAJKUMAR FORGE LIMITED

CIN: L28910PN1990PLC056985

REGD OFFICE : Office No. 511 To 513, Global Square, S. No. 247, 14B, Yerawada, Pune - 411 006

Email ID: invest@rkforge.in Phone No. 8956616160 Website: www.rkforge.in

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021

(INR.in Lakhs except earnings per share)

Sr.	Particulars	Quarter ended (31.03.2021)	Quarter ended (31.03.2020)	Year ended (31.03.2021)	Year ended (31.03.2020)
1	Total Income from Operations	969.62	1,244.15	4,061.84	5,099.38
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	84.18	126.82	439.04	558.60
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	84.18	126.82	439.04	558.60
4	Total comprehensive income for the period (Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	59.23	41.13	348.29	449.37
5	Equity share capital	1,093.94	1,093.94	1,093.94	1,093.94
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	1,891.34	1,569.59
7	Earnings per share (of Rs. 10/- each) (Not Annualized)*				
	Basic	0.63	0.38	3.27	4.18
	Diluted	0.63	0.38	3.27	4.18

Notes:-

- 1) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended March 31, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular dated July 05, 2016. The full format of the said Financial Results is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.rkforge.in).
- 2) The above financial results for the quarter and year ended March 31, 2021 have been subjected to the Statutory Audit by the Statutory Auditor of the Company and reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors of the Company at their meeting held on June 26, 2021.

For Rajkumar Forge Limited
Nitin Rajore
Whole Time Director
DIN : 01802633

Place : Pune
Date : 26-06-2021



Mon, 28 June 2021
<https://epaper.loksatta.com/c/61447193>



